

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार
कल्याणकारी मंडळातील नोंदीत बांधकाम
कामगारांना महात्मा ज्योतिबा फुले जन
आरोग्य योजनेत समाविष्ट करण्याबाबत

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग
शासन निर्णय क्रमांक: मफुयो-२०१६/प्र.क्र.३१६/आरोग्य-६
जी.टी. रुग्णालय आवार, १० वा मजला,
मंत्रालय, मुंबई -०१
तारीख: २ जुन, २०१७

वाचा -

- १) शासन निर्णय क्रमांक: रागांयो-२०१०/प्र.क्र.२४०/आरोग्य-६ दि. ३१.०५.२०११
- २) शासन निर्णय क्रमांक: रागांयो-२०१६/प्र.क्र.६४/आरोग्य-६ दि. ४.०८.२०१६
- ३) शासन निर्णय क्रमांक: इबांका-१०१६/९२/प्र.क्र.२०/काम-७ दि. २१ सप्टेंबर, २०१६
- ४) शासन निर्णय क्रमांक: रागांयो-२०१६/प्र.क्र.६४/भाग-१/आरोग्य-६ दि. १३ एप्रिल, २०१७

प्रस्तावना -

संदर्भाधीन क्र. २ येथील शासन निर्णयान्वये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना संपुष्टात आणून नवीन स्वरूपात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना संपूर्ण राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच संदर्भाधीन क्र. ३ येथील शासन निर्णयान्वये या योजनेमध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत बांधकाम कामगारांना (ज्यांची नोंदणी जीवित आहे) व त्यांच्या कुटुंबियांना लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. संदर्भाधीन क्र. ४ येथील शासन निर्णयान्वये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या तरतुदी कायम ठेवून दि. १ एप्रिल, २०१७ पासून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राबविण्यात येत आहे. सबब, सदर योजना सुधारीत स्वरूपात अंमलात येईपर्यंत सदर बांधकाम कामगारांना विद्यमान महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय-

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी जीवित असलेले बांधकाम कामगार व त्यांच्यावर अवलंबित कुटुंबियांचा समावेश महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतर्गत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. त्याकरिता शासनाने निश्चित केलेली देय विमाहप्त्याची रक्कम महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत कामगार कल्याणासाठी गोळा करण्यात येत असलेल्या सेस मधून सदर योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या राज्य आरोग्य हमी सोसायटीस मंडळामार्फत अदा करण्यात येईल.
३. कामगार कल्याण मंडळामार्फत बांधकाम कामगारांना देण्यात येणारे नोंदणी प्रमाणपत्र/ओळखपत्र हा विमा संरक्षण देण्याकरीता पुरावा म्हणून पुरेसा समजण्यात येईल. कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून नोंदीत कामगारांसाठी सध्या सुरु असलेल्या समान स्वरूपाच्या अन्य योजना द्विरुक्ती टाळण्याकरिता कामगार विभागामार्फत बंद करण्यात याव्यात. तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील पिवळे, अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारक व केशरी शिधापत्रिकाधारक (रुपये एक लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेली) कुटुंबांचा विमा हप्ता सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विमा कंपनीस नियमितपणे अदा करण्यात येतो. सबब कामगार कल्याण मंडळाने विमा हप्ता अदा करताना द्विरुक्ती टाळण्याच्या अनुषंगाने तपासणी करणे आवश्यक राहिल.
४. सदरील शासन निर्णय कामगार विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 201706021314126517 असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

स्ने.म.दोरनाल

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई

मा. मुख्यमंत्री, यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई

मा. मंत्री, आरोग्य यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
मा. मंत्री, कामगार यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
मा.राज्यमंत्री, आरोग्य यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
मा.राज्यमंत्री, कामगार यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
अध्यक्ष, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, बांद्रा (पुर्व), मुंबई-५१
मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई
अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई
प्रधान सचिव, विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई
आयुक्त, आरोग्य सेवा व कुटुंब कल्याण तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई -०१
कामगार आयुक्त, कामगार भवन, बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा (पुर्व), मुंबई-५१
विभागीय आयुक्त (सर्व)
मुख्य कार्यकारी अधिकारी, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी, वरळी, मुंबई
उप महासंचालक, आधार (यु.आय.डी), टेलिफोन एक्चेंज बिल्डींग, कफ परेड, मुंबई
अतिरीक्त आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालीका, मुंबई
जिल्हाधिकारी (सर्व)
संचालक, आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई
संचालक, वैद्यकिय शिक्षण विभाग, बृहन्मुंबई महानगरपालीका, मुंबई
संचालक, वैद्यकिय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई
जिल्हा शल्य चिकित्सक (सर्व)
जिल्हा आरोग्य अधिकारी (सर्व)
नियंत्रक, शिधावाटप, मुंबई
संचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई
सहसंचालक/उपसंचालक, आरोग्य सेवा परिमंडळे (सर्व)
जिल्हा पुरवठा अधिकारी, (सर्व)
जिल्हा माहिती अधिकारी (सर्व)
अधिष्ठाता, शासकीय वैद्यकिय महाविद्यालये व रुग्णालये (सर्व)
सह सचिव / उप सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई
सर्व कार्यासने , सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई
सर्व विधानसभा/विधानपरिषद सदस्य, विधानमंडळ, विधानभवन, मुंबई- २१
भारतीय जनता पक्ष , महाराष्ट्र प्रदेश वसंतराव भगवान चौक, नरीमन पॉईंट , मुंबई-२०
शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर मुंबई- २८
इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय)समिती टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉईंट मुंबई- २१
बहुजन समाज पक्ष, डी-१ इन्सा हठमेंट, आज्ञाद मैदान, मुंबई ४०० ००१
भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभवन, एस. व्ही. पटेल रोड, मुंबई ४०० ००४
भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी, महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरळी, मुंबई -१३
निवड नस्ती.